



High Performance Cutting Tools



June 4, 2025

General Manager,
Listing / Compliance Department,
BSE Ltd.
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai 400 001

Dear Sir/Madam,

Subject: Newspaper Advertisement - Disclosure under Regulations 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")

Pursuant to Regulations 30 and 47 of the SEBI Listing Regulations, we are enclosing herewith copies of the newspaper advertisement published today, i.e., June 4, 2025, in The Financial Express (English edition) and Mumbai Lakshadweep (Marathi edition) for giving information pertaining to 3rd Annual General Meeting of the Company will be held on Thursday, June 26, 2025 at 3:00 p.m (IST) through Video Conferencing/Other Audio Visual Means.

The above information is also available on the Company's website at www.forbesprecision.co.in/


Yours faithfully,
For **Forbes Precision Tools and Machine Parts Limited**

Rupa Khanna
Company Secretary and Compliance Officer
Membership No. A33322

Forbes Precision Tools and Machine Parts Limited
Registered Office
Forbes' Building, Charanjit Rai Marg, Fort,
Mumbai-400 001, Maharashtra, India.
(T) +91-22-69138900

Factory
B-13, MIDC Waluj, Chhatrapati Sambhajnagar
Maharashtra (India) 431 133
(T) +91-0240-2553421/22





Forbes Precision Tools and Machine Parts Limited

Registered Office: Forbes' Building, Charanjit Rai Marg, Fort, Mumbai-400 001

CIN: L29256MH2022PLC389649

Tel.: + 91-22-69138900 E-mail: investor.relations@forbesprecision.co.in

Website: www.forbesprecision.co.in

Notice of 3rd Annual General Meeting and E-voting Information

Notice is hereby given that:

1. The 3rd Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Thursday, June 26, 2025 at 3.00 p.m. (IST) through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) to transact the business as set forth in the Notice dated April 24, 2025. In compliance with general circular no. 09/2024 dated September 19, 2024 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024 issued by SEBI (hereinafter collectively referred to as "the Circular"), Companies are allowed to hold AGM through VC without physical presence of the Shareholders at a common venue.
2. In compliance with the circular electronic copies of the notice of the AGM and Annual Report for Financial Year 2024-25 have been sent to all the shareholders whose email IDs are registered with the Company/Register and Transfer Agents (RTA)/Depository Participant (DP) on June 2, 2025 through electronic mode by National Securities Depository Limited (NSDL).
3. A letter providing the web link and the QR code for accessing the annual report for FY 2024-2025 is being sent to those shareholders who have not registered their email IDs with the Company/RTA/DP.
4. Shareholders holding shares either in physical mode or in dematerialized mode as on the cut off date i.e. June 19, 2025 may cast their vote electronically on the business as set both in the notice of the AGM. The voting right of the shareholders shall be proportionate to the equity shares held by them in the paid up equity share capital of the Company. Members attending the AGM through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.
5. Pursuant to the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Secretarial Standard on General Meetings issued by Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, as amended and the MCA Circulars the Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system (remote e-voting), provided by National Securities Depository Limited (NSDL).
6. All the shareholders are informed that
 - i. The cut off date for determining the eligibility to vote by remote E-voting or by E-voting system at the AGM shall be June 19, 2025
 - ii. the remote E-voting shall commence on Monday, June 23, 2025 (9.00 a.m. (IST)) and end on Wednesday, June 25, 2025 (5.00 p.m. (IST))
 - iii. Any person holding shares in physical form and non individual shareholders who acquire shares of the company and become a shareholder of the company after the notice of the AGM is being sent and holding shares as on the cut off date that is June 19, 2025 may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.com. However if he/she is already registered with NSDL for e-voting then he/she can use his/her existing user ID and password for casting the vote.
7. Shareholders may note that
 - i. Once the vote on a resolution is cast by the Shareholder, the Shareholder shall not be allowed to change its subsequently.
 - ii. The facility for voting will also be made available during the AGM, and those Shareholder present in the AGM through VC facility, who have not cast their vote on the resolution through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through the e-voting system during the AGM.
 - iii. The Shareholder who are not cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again.
 - iv. Only persons whose name is recorded in the register of shareholders or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut off date shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM.
8. Shareholders who are holding shares in demat mode and have not updated their KYC details are requested to register the email ID and other KYC details through their depository participants. Shareholders who are holding shares in physical mode and have not updated their KYC details are requested to submit Form ISR 1 and other KYC details with the Company/ RTA, MUFG Intime India Private Limited (Formerly Link Intime India Private Limited).
9. For the process and manner of e-voting, Members may refer to the instructions in the Notice of 3rd AGM and to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual available at <https://www.evoting.nsdl.com>.
10. The Annual Report of the Company along with the Notice is available on the website of the Company at www.forbesprecision.co.in, website of BSE Limited at www.bseindia.com and on the website NSDL at www.evoting.nsdl.com


Forbes Precision Tools and Machine Parts Limited

Sd/-

Rupa Khanna

Mumbai, June 3, 2025

Company Secretary & Compliance Officer



फोर्बेज प्रीसीजन टूल्स अँड मशीन पार्ट्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : फोर्बेज बिल्डिंग, चरणजीत राय मार्ग, फोर्ट, मुंबई, महाराष्ट्र - ४०० ००९.

सीआयएन : U29256MH2022PLC389649

दूर. : + ९१ २२ ६९१३ ८९००, ई-मेल : investor.relations@forbesprecision.co.in

वेबसाइट : www.forbesprecision.co.in

३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व ई-मतदानाची माहिती

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की:

- कंपनीच्या सभासदांची ३ री वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') गुरुवार, दि. २६.०६.२०२५ रोजी दु. ३.०० वा. (भा. प्र. वे.) सूचना दि. २४.०४.२०२५ मध्ये विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे. कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे ('एमसीए') जारी सर्वसाधारण परिपत्रक क्र. ०९/२०२४, दि. १९.०९.२०२४ तसेच सेबीद्वारे जारी परिपत्रक सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी - पीओडी - २/पी/सीआयआर/२०२४/१३३, दि. ०३.१०.२०२४ (यापुढे एकत्रितरीत्या 'परिपत्रके' म्हणून उल्लेखित) यांच्या अनुपालनांतर्गत सामायिक ठिकाणी भागधारकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना व्हीसीच्या माध्यमातून एजीएम आयोजित करण्याची कंपनीना परवानगी आहे.
- परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत ज्या भागधारकांचे ई-मेल पत्ते कंपनी/रजिस्ट्रार व ट्रान्सफर अँड रजिस्ट्रार (आरटीए)/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स ('डीपी') यांच्याकडे नोंदणीकृत आहेत अशा भागधारकांना एजीएमची सूचना तसेच वृत्तीय वर्ष २०२४-२५ करिताचा वार्षिक अहवाल यांच्या इलेक्ट्रॉनिक प्रती दि. ०२.०६.२०२५ रोजी नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीतून पाठवण्यात आल्या आहेत.
- ज्या सभासदांनी आपले ई-मेल आयडीज् कंपनी/आरटीए/डीपी यांच्याकडे नोंदणीकृत केलेले नसतील अशा भागधारकांना वृत्तीय वर्ष २०२४-२०२५ करिताचा वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठीची वेबलॉक व क्यूआर कोड दिलेले पत्र पाठवण्यात येत आहे.
- निर्धारित अंतिम तारीख अर्थात दि. १९.०६.२०२५ रोजीनुसार कागदोपत्री स्वरूपात किंवा डिपॉझिटरीलाइन्ड स्वरूपातील भागधारक असलेले सभासद एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर आपले मत इलेक्ट्रॉनिक स्वरूपात देऊ शकतील. भागधारकांचा मतदान हक्क हा कंपनीच्या प्रदानित समभाग भंडवलातील त्यांच्याद्वारे धारण केलेल्या समभागांच्या प्रमाणात असेल. कंपनी कायदा, २०१३ चे अनुच्छेद १०३ अंतर्गत व्हीसी/ओएलसीएमच्या माध्यमातून एजीएममध्ये उपस्थित राहणारे सभासद कोरमकरिता गणले जातील.
- कायद्याचे अनुच्छेद १०८ च्या तरतुदी सहवाचन कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चे नियम २०, वेळोवेळी सुधारित केल्यानुसार, भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारे सर्वसाधारण सभांवरिल सचिवालयीन निकष तसेच सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे विनियमन ४४, सुधारित केल्यानुसार तसेच एम सीए परिपत्रके यांच्या अनुपालनांतर्गत सभासदांना एजीएमच्या सूचनेत विहित सर्व विषयांवर नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीच्या माध्यमातून मत देण्याची (दूरस्थ ई-मतदान) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- सर्व भागधारकांना सूचित करण्यात येत आहे की :
 ए) दूरस्थ ई-मतदान किंवा एजीएममध्ये ई-मतदान प्रणालीद्वारे मत देण्याकरिताच्या पात्रता निश्चितीची निर्धारित अंतिम तारीख ही १९.०६.२०२५ अशी आहे.
 बी) दूरस्थ ई-मतदान सोमवार, दि. २३.०६.२०२५ रोजी स. ९.०० वा. (भा. प्र. वे.) सुरु होईल व बुधवार, दि. २५.०६.२०२५ रोजी सां. ५.०० वा. (भा. प्र. वे.) संपेल.
 सी) एखादी व्यक्ती कागदोपत्री स्वरूपातील भागधारक असेल व बिगर व्यक्तिगत भागधारक ज्यांनी कंपनीचे शेअर्स संपादित केले असतील व सूचनेच्या पाठवणीपर्यंत कंपनीची सभासद बनत असेल व निर्धारित अंतिम तारीख अर्थात दि. १९.०६.२०२५ रोजीनुसार भागधारक असल्यास सदर व्यक्ती evoting@nsdl.com येथे विनंती पाठवून लॉग इन आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकेल. तथापि, जर सदर व्यक्ती यापूर्वीच एनएसडीएलकडे दूरस्थ ई-मतदानाकरिता नोंदणीकृत असेल तर सदर व्यक्ती मत देण्यासाठी विद्यमान युजर आयडी व पासवर्ड वापरू शकेल.
- भागधारकांनी नोंद घ्यावी की :
 ए) भागधारकाद्वारे ठरावावर एकदा मत दिल्यानंतर पुढे त्या भागधारकास मत बदलण्याची परवानगी नसेल.
 बी) एजीएम दरम्यान मतदान सुविधा उपलब्ध असेल आणि व्हीसी सुविधेच्या माध्यमातून एजीएममध्ये उपस्थित असलेल्या ज्या भागधारकांनी दूरस्थ ई-मतदानाद्वारे ठरावावर आपले मत दिलेले नसेल ते भागधारक, त्यांना मत देण्यापासून प्रतिबंधित केलेले नसल्यास, ते भागधारक एजीएम दरम्यान ई-मतदान प्रणालीच्या माध्यमातून मत देण्यास पात्र असतील.
 सी) एजीएमच्या आधी दूरस्थ ई-मतदानाद्वारे आपले मत दिलेले भागधारकही एजीएममध्ये उपस्थित राहू शकतील, परंतु त्यांना पुन्हा मत देता येणार नाही.
 डी) निर्धारित अंतिम तारखेनुसार भागधारकांचे रजिस्ट्रार किंवा डिपॉझिटरीजद्वारे तयार करण्यात आलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्ट्रारमध्ये नाव नोंद ठासलेली व्यक्तींचे केवळ दूरस्थ ई-मतदान किंवा एजीएममध्ये ई-मतदान सुविधा प्राप्त करण्यास पात्र असेल.
- डिपॉझिटरी स्वरूपात भागधारक असलेल्या ज्या भागधारकांनी आपला केवायसी तपशील अद्ययावत केलेला नसेल त्यांनी कृपया डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सच्या माध्यमातून ई-मेल आयडी व केवायसी तपशील नोंदणीकृत करावा. कागदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेल्या ज्या भागधारकांनी आपला केवायसी तपशील अद्ययावत केलेला नसेल त्यांनी त्यांनी कंपनी/आरटीए, एमयूएफजी इनट्राइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीची लिंक इनट्राइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) यांच्याकडे फॉर्म आयएसआर १ व अन्य केवायसी तपशील सादर करावा.
- ई-मतदानाची प्रक्रिया व स्वरूपाकरिता सभासदांनी ३ व्या एजीएमच्या सूचनेत दिलेले निर्देश वाचावे किंवा www.evoting.nsdl.com वर उपलब्ध Frequently Asked Questions (FAQs) e-voting user manual वाचावे.
- सूचनेसमवेत कंपनीचा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.forbesprecision.co.in वर तसेच बीएसई लिमिटेडची वेबसाइट www.bseindia.com वर व एनएसडीएल ची वेबसाइट www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे.

फोर्बेज प्रीसीजन टूल्स अँड मशीन पार्ट्स लिमिटेड करिता

सही/-

रुपा खन्ना

मुंबई, दि. ०३.०६.२०२५

कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी